

6th July, 2022

Department of Corporate Services

BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai-400001

Dear Sir/Madam,

Ref: BSE Security Code 503229

Sub: Newspaper Advertisement-Disclosure under Regulation 30 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations")

With reference to the captioned subject, and in compliance with the General Circular No. 02/2022 dated 5th May, 2022 read with General Circulars No. 14/2020 dated 8th April, 2020, General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020 and General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020, issued by the Ministry of Corporate Affairs and SEBI Circular No. SEBI/ HO/CFD/ CMD2/ CIR/P/2022/62 dated 13th May 2022 read with SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020, we enclose the copies of the newspaper Advertisement published for giving public notice to the shareholders intimating that the 109th Annual General Meeting will be held on Wednesday, the 3rd August, 2022 at 11.30 a.m. through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM).

You are requested to take the same on record.

Thanking you,

Yours faithfully, For **Simplex Realty Limited**

Kinjal P Shah Company Secretary & Compliance Officer **FINANCIAL EXPRESS**

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that the share certificate

bearing number 1780 for 375 equity shares of

Kirloskar Oil Engines Limited under Folio

No.0019897 and Distinctive No. 2179923 to

2180297 standing in the name of Nelufer

Behram Irani J/w Moti Behram Irani and

Jamshed Salamat Irani (both deceased) have

been lost or misplaced and undersigned have

applied to the Company to issue duplicate share

certificate for said shares. Any person(s) who

have claim in respect of the aforesaid shares

should lodge claim for the same with the

Company at its Registered Office: Laxmanrao

Kirloskar Road, Khadki, Pune - 411003, within

15 days from the date of this notice, else the

Company will proceed to issue duplicate share

(Formerly known as AVENTIS PHARMA LIMITED)

Registered Office Sanofi House, CTS No.117-B L & T business Park, Saki ViharRoad, Pawai,

Mumbai- 400072

Notice is hereby given that the Certificate for the

under mentioned shares of the Company has been

lost and the holders of the said Certificate have

applied to the Copmpany for issue of duplicate share

Any person who has any claim in respect of the said

certificate should lodge such claim with the Company

or its Registered Office within 15 days from the date

of publication of this Notice. In the absence of any

claim the Company shall proceed to issue duplicate

Veena Kapoor 10196 8051401 - 8051450 50

Naresh Kumar 116131 20665793 - 20665842 50

CLASSIFIED CENTRES IN MUMBAI

Dist.No.

SANOFI INDIA LIMITED

RADHIKA SHAH

COMPANY SECRETARY

Shares

share Certificate without further intimation.

certificate(s).

(Nelufer Behram Irani)

Date: 06.07.2022

Place: Mumbai

Certificates

Folio No. 00052883

Place: Mumbai

Date: 06.07.2022

Arvan Publicity

Phone: 022-65881876

Mobile: 9320111876

Phone: 23692926 / 56051035.

Phone: 23748048 / 23714748.

Mobile: 9769238274/ 9969408835

Fulrani Advtg. & Mktg.

Parel Village,

Opera House

Byculla (E),

Antop Hill

Phone: 24159061

AZAD Publicity

Mumbai Central

KITES Advertising, Tardeo AC Market,

Bombay Central,

Phone: 66375957/ 8.

Mobile: 9324175957.

Ganesh Advertising,

Hornimal Circle,

9821204061

Shareholders Cert. No

19

GOA CARBON LIMITED

NOTICE OF 54th ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the Fifty-fourth (54th) Annual General Meeting ('AGM') of the Members of Goa

Carbon Limited ('the Company') will be held on Thursday, 28th July 2022 at 12:00 noon (IST) through Video Conferencing ("VC"") or Other Audio Visual Means ("OAVM") ONLY, to transact the business as set out in the Notice In accordance with the General Circulars issued by the Ministry of Corporate Affairs dated 8th April, 2020, 13th April, 2020, 5th May, 2020, 13th January, 2021, 14th December, 2021 and 5th May, 2022 (collectively referred to

15th January, 2021 and 13th May, 2022, the Company has emailed the Notice of the 54th AGM along with the link to the Annual Report for the Financial Year 2021-22 on Tuesday, 5th July 2022 through electronic mode only, to those Members whose e-mail addresses are registered with the Company / Company's Registrar & Transfer Agent or Depository Participants. The Company shall send a physical copy of the 54th Annual Report 2021-22 to those Members who request for the same at investorrelations@goacarbon.com mentioning their Folio No./DP ID and Client ID. The Annual Report of the Company for the Financial Year 2021-22 inter alia containing the Notice and Explanatory Statement of the 54th AGM has been uploaded on the Company's website at http://www.goacarbon.com/downloads/

Annual Reports/54th Annual Report 2021 2022.pdf and may also be accessed from the relevant sections of the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited ("BSE") and the National Stock Exchange of India Limited ("NSE") at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively. The AGM Notice is also available on the website of Link Intime India Pvt. Ltd. ('LIIPL') at www.linkintime.co.in Notice is also given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 ('the Act') and the Rules framed thereunder,

as amended from time to time, the Register of Members and the Share Transfer Books of the Company shall remain closed from Friday, 22nd July 2022 to Thursday, 28th July 2022 (both days inclusive) for the purpose of holding the AGM and payment of Dividend.

In compliance with the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, the Secretarial Standard on General Meeting (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended from time to time, the Company is providing to the Members the facility to exercise their right to vote at the 54th AGM by electronic means only before the AGM and during the proceedings of the AGM in respect of the business to be transacted at the AGM and for this purpose, the Company has appointed LIIPL for facilitating voting through electronic means.

The detailed instructions for e-voting are given in the Notice of the AGM. Members are requested to note the following: a) The remote e-voting shall commence on Monday, 25th July 2022 at 10:00 a.m. (IST) and shall end on

and Members will not be allowed to vote electronically beyond the said date and time

AGM) shall be in proportion to their share of the paid-up Equity Share Capital of the Company as on Thursday, 21st July 2022 ("Cut-Off Date"). A person whose name is recorded in the Register of members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the Cut-Off Date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting during the AGM.

Notice and holds shares as of the Cut-Off date i.e. Thursday, 21st July 2022 may obtain the login ID and password by sending a request at enotices@linkIntime.co.in. However, if you are already registered with LIIPL for e-voting, then you can use your existing user ID and password. Facility of voting through electronic voting system shall also be made available during the proceedings of the AGM.

able to exercise their right during the AGM. Members who have already cast their vote by remote e-voting prior to the AGM will be eligible to participate at the

the vote through remote e-voting prior to the AGM. For any query or grievances in relation to remote e-voting, Members may refer the Frequently Asked Questions ('FAQs")

enotices@linkintime.co.in or call on +91 (022) 49186000. CS. Shivaram Bhat (Membership No. A10454), Practicing Company Secretary has been appointed by the Board of

AGM, in a fair and transparent manner, The results of the remote e-voting and votes cast during the AGM shall be declared not later than 48 hours from the

conclusion of the AGM. The results declared, along with the Scrutinizers Report, shall be placed on the Company's website www.goacarbon.com and on the website of LIPL www.instavote.linkintime.co.in immediately after their declaration, and communicated to the Stock Exchanges where the Company's Equity Shares are listed viz. BSE and NSE and be available on their websites viz. www.bseindia.com and www.nseindia.com

Company Secretary ACS 24380

Panaji, 5th July 2022

GCL

SIMPLEX

REALTY LTD.

Simplex Realty Limited CIN: L17110MH1912PLC000351

Registered Office: 30, Keshavrao Khadye Marg, Sant Gadge Maharai Chowk, Mumbai-400 011 Telephone: 022 23082951 Website: www. simplex-group.com Email: company-secretary@simplex-group.com

UBLIC NOTICE- 109TH ANNUAL GENERAL MEETING OF SIMPLEX REALTY LIMITED TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING ("VC")/OTHER **AUDIO-VISUAL MEANS ("OAVM")**

scheduled to be held on Wednesday, the 3rd August, 2022, at 11.30 a.m. through Video Conferencing (VC)/Other Audio-Visual Means (OAVM), in compliance with the Genera Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020, 02/2021, 19/2021 and 02/2022 and all other applicable laws and circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA), Government of India and Securities and Exchange Board of India (SEBI), to transact the Ordinary and

In compliance with the above circulars, electronic copies of the Notice of the AGM alongwith the Annual Report for the Financial Year 2021-2022 will be sent to all the shareholders whose email addresses are registered / available with the Company/ Depository Participants. Shareholders holding shares in dematerialised mode, are requested to register their email addresses and mobile numbers with their relevant depositories through their depository participants. Shareholders holding shares in physical mode are requested to furnish their email addresses and mobile numbers with the Company's Registrars and Share Transfe Agent, Freedom Registry Limited, Plot No. 101, 19th Street, MIDC Area, Satpur, Nashik 422007, Telephone:0253-2354302; Fax:0253-2351126; Email:support@freedomregistry.co.in

The Notice of the AGM and the Annual Report will also be available on the Company's website i.e. www.simplex-group.com, website of the stock exchange (BSE) at www.bseindia.com and on the NSDL's website at http://www.evoting.nsdl.com

Shareholders will have an opportunity to cast their vote remotely on the businesses as set out in the Notice of AGM through electronic voting system. The manner of voting remotely for shareholders holding shares in dematerialized mode, physical mode and for shareholders who have not registered their email addresses will be provided in the Notice to the shareholders. The details will also be made available on the website of the Company. Shareholders are requested to visit www.simplex-group.com for such details.

5. Members who have not updated their bank account details for receiving the dividends directly in their bank accounts through Electronic Clearing Service or any other means may follow the below instructions:

Physical | Send the following documents in original to the Registrar and Share Transfer Agen

Holdings of the Company, Freedom Registry Limited latest by Tuesday, 26th July, 2022: a. Form ISR-1 along with the supporting documents. The said form is available on the website of the Company at www.simplex-group.com under the 'Investor Relations

b. original cancelled cheque bearing the name of the Member or first holder, in case shares are held jointly. In case name of the holder is not available on the cheque, kindly submit the following documents:-

i) cancelled cheque in original. ii) bank attested legible copy of the first page of the Bank Passbook / Bank Statement bearing the names of the account holders, address, same bank account number and

c. self-attested photocopy of the PAN Card of all the holders; and d. self-attested photocopy of any document (such as Aadhaar Card, Driving License Election Identity Card, Passport) in support of the address of the first holder as registered

with the Company Members holding shares in demat form are requested to update their Electronic Bank

Holdings Mandate with their respective DPs. In case of non-availability of the bank details of any member, the Company shall despatch the

type as on the cheque leaf and the full address of the Bank branch.

Dividend income is taxable in the hands of the Members and the Company is required to deduct tax at source ('TDS') from dividend paid to the Members at rates prescribed in the Income TaxAct, 1961 (the 'IT Act'). In general, to enable compliance with TDS requirements, Members are requested to complete and /or update their Residential Status. PAN and Category as per the IT Act with their DPs or in case shares are held in physical form with the Company/Registrar by submitting a written request duly signed by the first named shareholder along with self-attested copies of the above documents on or before Tuesday, 26th July, 2022. The detailed process of the same is available on the website of the Company at www.simplex-group.com under the

6. The Notice of 109th AGM will be sent to the shareholders in accordance with the applicable laws on their email addresses shortly For Simplex Realty Limited

Kinjal P Shah **Company Secretary**

Transfer of the Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Authority

Fax: +91-79-23268506, Website: www.gspcgroup.com, E-mail: investors.gspl@gspc.in (For the attention of Equity Shareholders of the Company)

Reg. Off.: GSPC Bhavan, Sector-11, Gandhinagar-382010, Tel.: +91-79-23268500/6670100

Guiarat State Petronet Limited

Corporate Identity Number: L40200GJ1998SGC035188

This Notice is published pursuant to the provisions of the Investor Education and

Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as

amended ("the Rules"). The Rules, amongst other matters, contain provisions for transfer of all Shares in respect of which Dividend has not been paid or claimed by the Shareholders for

seven consecutive years or more in the name of Investor Education and Protection Fund (IEPF) Demat Account. Adhering to the various requirements set out in the Rules, the Company has communicated individually the concerned Shareholders whose Shares are liable to

be transferred to IEPF Demat Account in respect of the Dividends declared by the Company for the FY 2014 – 15 for taking appropriate action(s). The list of concerned Shareholders is also available on the Company's website viz. www.gspcgroup.com In case the Company does not receive any communication from the concerned Shareholders for claim of Dividend on or before 3rd October, 2022, the Company

the Shares to the IEPF Demat Account by the due date as per procedure stipulated in the Rules without any further Notice to the Shareholder. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed Dividend amount and/or Shares transferred to IEPF Authority pursuant to the said Rules. You are further requested to register your E-mail ID with the Demat Account through

your Depository Participant (DP) immediately against shareholding in Demai Attention to Physical shareholders: As per SEBI Circular dated 3rd November. 2021 read together with SEBI Circular dated 14th December, 2021 on updating

KYC, shareholders still holding shares in physical mode are requested to submit all the applicable forms as available on website of Company along with related documents in this regard in physical form, if not submitted till date. Unless KYC in all respect are registered for physical shareholding, no service request can be processed and the shareholding shall be frozen on or after 1" April, 2023 as advised by SEBI The concerned Shareholder(s) holding Shares in physical form and whose Shares

Shares to IEPF Authority, the original Share Certificate(s) which are registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. In case Shares are held in demat form, to the extent of Shares liable to be transferred. shall be debited from the Shareholders account. The Shareholders may further note that, both the unclaimed Dividend and the

are liable to be transferred to the IEPF Authority, may note that upon transfer of

after following procedure prescribed by the Rules. In case you have any queries or need any assistance may contact any of the

following addresses:

Smt. Rajeshwari Sharma Corporate Office:

Website www.gspcgroup.com

IDBI Bank Ltd, Regd. Off.: IDBI Tower, WTC Complex, Cuffe Parade, Mumbai-400005

GSPL Bhavan, E-18, GIDC Electronic Estate, Nr. K-7 Circle, Sector-26, Gandhinagar-382028, Gujarat, India Tel: 079-23268500/600 Email: investors.gspl@gspc.in

Serilingampally Mandal, Hyderabad - 500032, India Ph: +91 40 6716 1518 Toll Free No.: 1800-345-4001 Email: einward.ris@kfintech.com

Place: Gandhinagar Date: 05th July, 2022

Rajeshwari Sharma Company Secretary

Abdul Rehman Street, Phone: 2342 9163 / 2341 4596. J.K. Advertisers,

Phone: 22663742. Mani's Agencies.

Fort. Phone: 2263 00232. Mobile: 9892091257.

Opp.G.P.O.

Mobile: 9820460262. OM Sai Ram Advtg., Currery Road Mobile: 9967375573

Currey Road (E) Phone: 24700338.

Pinto Advertising, Mazagaon, Phone: 23701070.

Premier Advertisers Mumbai Central Mobile: 9819891116

Mobile: 9869040181.

Sarjan Advertising, Tardeo. Phone: 66626983

Sanjeet Communication Phone: 40024682/40792205.

S. Arts Advtg. Masjid Phone: 23415111

Yugarambha Advertising, Girgaon, Phone: 2386 8065. Mobile: 9869074144.

Ambition Advertising,

Prabhadevi

Phone: 24210792 / 94 B. Y. Padhye Publicity, Dadar (W), Phone: 2422 9241/ 2422 0445.

DATEY Advertising, Datey Bhavan, Dadar (W) Mobole: 8452846979/9930949817

Central Advertising Agency, Mahim (W),Phone: 24468656 | 24465555

Charudatta Advertising, Mahim (W),Phone: 24221461

Dadar(E), Phone: 24124640 Pallavi Advtg.

Jay Publicity.

Mobile: 9869109765 Shree Swami Samarth Advertising, Dadar (W), Phone: 24440631

Mobile: 9869131962 Stylus Arts, Dadar (W),

Vijaya Agencies, Dadar (W), Phone: 2422 5672. Mobile: 9920640689

Phone: 24304897

Time Advertising,

Phone: 2446 6191

Matunga (W),

Space Age Advertising, Bandra (E) Phone: 26552207

Mobile: 9869666222 Kirti Agencies, Khar (W), Phone: 26047542.

AD Support Advertising, Santacruz (W), Mobile: 9869463650

Gauri Press Communication, Vile Parle (E), Phone: 2617 6310 Mobile: 9820069565 Carl Advertising,

Andheri (W), Phone: 6696 3441 / 42. Keyon Publicity Andheri (E.)

Phone: 28253077 Mobile: 9920992393 Lokhandwala Advertising, Andheri (W),

Phone: 26364274 / 26316960.

郃

Registered Office: Dempo House, Campal, Panaji - Goa 403 001. CIN: L23109GA1967PLC000076, Website: www.goacarbon.com. Email: investorrelations@goacarbon.com; Tel.: (0832) 2441300, Fax: (0832) 2427192

as 'MCA Circulars') and the Securities and Exchange Board of India ('SEBI') Circulars dated 12th May, 2020,

Wednesday, 27th July 2022 at 5:00 p.m. (IST). The e-voting module shall be disabled by LIIPL for voting thereafter b) The voting rights of the Members (for voting through remote e-voting or voting during the proceedings of the

Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after dispatch of AGM

Members attending the AGM through VC/OAVM, who have not already cast their vote by remote e-voting, shall be AGM but shall not be entitled to cast their vote again on such resolution(s) for which the Member has already cast

and InstaVote e-voting manual available at https://instavote.linkintime.co.in under Help Section or send an email to

Directors of the Company as Scrutinizer for scrutinizing the remote e-voting process as well as for voting during the

For Goa Carbon Limited

Pravin Satardekar



CIN: L24231GJ1992PLC017315 Registered Office: Plot No. 1504/1505/1506/1 Gidc, Phase-III Vapi Valsad-396195, Gujarat, India,

Corporate Off: 2rd Floor, A - Wing, Fortune Avirahi, Jain Derasar Road, Borivali -West, Mumbai-400092, Maharashtra, India Telephone: +91-22-28987912, Email: compliance@heranba.com, Website: www.heranba.co.in NOTICE OF 30[™] AGM AND REMOTE E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the 30th Annual General Meeting (AGM) of Heranba Industries Limited (the Company) will be held on Wednesday, July 27, 2022, at 3.30 p.m. (IST) through Video Conferencing (VC) or Other Audio-Visual Means (OAVM) to transact the businesses as set out in the Notice convening AGM.

The Annual Report for the financial year 2021-22 including Notice convening the Annual General Meeting has been sent on July 02,2022 through electronic mode to the members whose email addresses are registered with the Company /Depository Participants. The Annual Report is also available on the website of the Company at www.heranba.co.in, website of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of Central Depository Services (India) Limited (CDSL) at www.evotingindia.com.

Further, in compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, ("the Act") as amended and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Members are provided with the facility to cast their votes on all resolutions as set forth in the Notice of the AGM using electronic voting system (e-voting) provided by CDSL

The remote e-voting period shall commence at 10 a.m. (IST) on July 22, 2022 and ends at 05.00 p.m. (IST) on July 26, 2022. During this period, the Members may cast their vote electronically. The voting through remote e-voting shall not be allowed beyond 05.00 pm on July 26, 2022. Those Members, who shall be present in the AGM through VC/OAVM facility and had not cast their votes through remote e-voting, shall be eligible to vote through e-voting system during the AGM.

The Members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their votes

Members of the Company holding shares as on the cut-off date i.e. July 20, 2022 may cast their votes. Any person who becomes a member of the Company after dispatch of the Notice of the

AGM and holding shares as on the cut-off date may cast their votes by following the instructions and process of e-voting / remote e-votingas provided in the Notice of the AGM. Process for those Members whose email ids are not registered with the Depositories or the Company for obtaining login credentials for e-voting: Members holding shares in De-mat form may request login credentials by providing

De-mat account details (CDSL-16 digit beneficiary ID or NSDL-8 Character DPID + 8 Character Client ID), Name of Member, client master or copy of Consolidated Account statement, self attested scan copy of PAN Card and Aadhar Card by email to compliance@heranba.com. All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed

to Rakesh Dalvi, on +91 22 23058543, +91 22 23058542, or members can send mail at rakeshd@cdslindia.com, helpdesk.evoting@cdslindia.com. Helpdesk for Individual Members holding securities in De-mat mode for any technical

issues related to login through Depository i.e. CDSL and NSDL:

Place: Mumbai

Date : July 2, 2022

The best and a dealer to the

Login type	Helpdesk details		
Individual Members holding securities in De-mat mode with CDSL	Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a, request at helpdesk.evoting@cdslindia.com contact at 022-23058738 and 022-23058542/43		
Individual Members holding securities in De-mat mode with NSDL	Members facing any technical issue in login can contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.co.in or call at t free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30		
	Pu order of the Pop		

By order of the Board For Heranba Industries Limited

Sd/-Abdul Latif Company Secretary & Compliance Officer Membership No.: A17009 public in general and in particular to the Borrower and Guarantor(s) that the below described immovable properties, mortgaged/ charged/secured to the consortium of lenders, will be sold on the terms and conditions listed below. The undersigned being the Authorized Officer (AO) of IDBI Bank Ltd. (IDBI) on behalf of consortium of lenders invites bids/offers (Bids) for sale of the following secured assets of GTL LIMITED under the provisions of the SARFAESI Act read with the Enforcement Rules, possession whereof has been taken by the AO, IDBI

PUBLIC NOTICE FOR SALE OF IMMOVABLE ASSETS OF GTL LIMITED ("the borrower") THROUGH E-AUCTION

E-Auction Sale Notice for sale of Immovable Assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act

2002 ("SARFAESI Act") read with provision to rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 ("Enforcement Rules"). Notice is hereby given to the

Bank Ltd on November 19, 2020 [for property mentioned under Lot No. (i) to (v)], November 23, 2020 [for property mentioned under Lot No. (vi)], November 20, 2020 [for property mentioned under Lot No.(vii)]. STATUTORY 15 DAYS NOTICE UNDER RULE 8(6) read with Rule 9(1) OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002 - The

mortgagor/borrower/guarantors are hereby notified to pay the sum as mentioned in point no. 2 below along with interest upto date and ancillary expenses before the auction, failing which the property will be auctioned/sold and balance dues if any will be recovered with interest and cost 1 Brief Description of Property **Description of Assets**

No.

Mumbai, 5th July, 2022

Electronic Sadan 1 – Property All that piece of Unit No. 14 & 15 B Type and Unit No. 16 A type on 3rd Floor containing by admeasuring 135.20 sq. meters + 135.20 sq. meters + 248.35 sq. meters respectively and totaling to 518.75 sq. meters or thereabouts on the 3rd Floor of the flatted factory building standing on a piece or parcel of land known as plot no. 1 in the TTC Industrial Area within village limits of Mahape, Taluka Thane, District and registration District Thane which said plot of land admeasuring 8775 square meters or thereabouts. All that piece of unit no 13 A type on 3rd floor containing by admeasuring 248.55 sq. meters or thereabouts on the 3rd Floor of the flatted factory building standing on a piece or parcel of land known as plot no. 1 in the TTC Industrial Area within Village Limits of Mahape Taluka Thane. District

and registration District Thane which said plot of land admeasuring 8775 sq. meters or thereabouts. Electronic Sadan 2 - All that piece and parcel of land, known as Plot No. Electronic Sadan No. 2 together with buildings thereon having built up area of 64 galas/units in the TTC Industrial Area, within the village limits of Mahape and within the limit of Navi Mumbai Municipal Corporation, Taluka and Registration Sub District Thane and Registration District Thane containing by admeasurement 10125 sq. meters or thereabouts together with all the buildings and structures thereon, fixtures, fittings and all plant and machinery attached to the earth or permanently fastened

to anything attached to the earth, both present and future. EL 3 - All that piece or parcel of land known as Plot no. EL-3 in the Trans Thane Creek (TTC) Industrial Area, within village limits of Mahape and within the limits of Navi Mumbai Municipal Corporation Taluka and Registration sub-district Thane, District and Registration District Thane containing by admeasurements 1800 sq. mtrs or thereabouts together with the building and erections standing thereon admeasuring 3494.39 sq. meters.

ES 4 - All that piece and parcel of land known as Plot No. Electronic Sadan No. 4 together with buildings thereon having built up area of 64 galas/ units in the TTC Industrial Area, within the village limits of Mahape and within the limit of Navi Mumbai Municipal Corporation, Taluka and Registration Sub District Thane and Registration District Thane containing by admeasurements 8840+1430=10270 sq. meters or thereabouts together with all the buildings and structures thereon, fixtures, fittings and all plant and machinery attached to the earth or permanently fastened to anything attached to the earth, both present and future.

All that piece of land belonging to the Trustees in the Island of Mumbai situate on the Mody Bay Estate containing by admeasurements Five Hundred and Fifty Three square yards and six ninths of another square yard equivalent to 462.94 sq. mtrs or thereabout along with a building thereon of ground and 5 upper floors admeasuring 12872.50 sq. feet/ equivalent to 1195.88 sq. meters built up area which said piece of land registered in the Books of the Collector of Land Revenue Mumbai under Cadastral Survey No. 108/1187 (Fort Division) Ward No. A2837-40, Fort

All that piece or parcel of freehold non-agricultural land admeasuring 296.50 Sq. meters forming part of the said Property known as Plot No.37 admeasuring 296.50 Sq. meters or thereabouts forming part of Survey Nos.36A of Mouje Pali of Sudhagad Taluka District Raigad and together with all buildings and structures thereon and all plant and machinery attached to the earth on permanently fastened to anything attached to the

Row House bearing No. 2 on the Ground and First Floor and Car Parking Space No. NIL together with exclusive right to use occupy and enjoy the open space/garden/ terrace of the building known as "Goodwood Terrace" in the Complex "Clover Village" situated at Survey no. 66/67. Hissa No. 2A 66A Hissa No. IA & 66A, Hisa No. IB, Village Wanowrie, Sub District of Haveli, District - Pune - 411 040 together with the structures standing thereon and the said lands adjacent to each other their consolidated boundaries together with all the buildings and structures thereon, fixtures, fittings and all plant and machinery attached to the earth or permanently fastened to anything attached to the earth, both present and

2 The dues of IDBI Bank Ltd. and other consortium of secured lenders as on December 31, 2021 stand at Rs.7250,58,54,202.64/- (Rupees Seven Thousand Two Hundred Fifty crore Fifty-Eight Lakh Fifty Four Thousand Two Hundred Two and Paisa Sixty Four Only) plus interest thereon

3	Lot No.	Reserve Price (Rs. In Lakh)	EMD (Rs. In Lakh)	Date of Inspection	Last Date of Submission of Sealed Bids	Date of opening of bids	
- 1	(i)	671	100.65	11/07/2022	20/07/2022 till 6.00 pm.	21/07/2022 from 11.00 a.m. to 1.00 p.m.	
	(ii)	6704	335.20				
	(iii)	1605	240.75		To Deputy General Manager, IDBI Bank, NPA Management		
	(iv)	6339	316.95	to			
	(v)	3070	307.00	15/07/2022	Group, 7th Floor, IDBI Tower, WTC Complex, Cuffe Parade, Mumbai		
	(vi)	12	3.00	On request			
- 1	(viii)	236	35.40				

4 Gist of the terms & conditions: The sale of Secured Assets is on "as is where is basis", "as is what is basis", "whatever there is basis" and "no recourse basis" for and on behalf of the

Secured Creditors viz.: IDBI Bank Ltd (Lead Bank) and other consortium lenders. All statutory liabilities/taxes/etc., outstanding as on date and yet to fall due would be ascertained by the bidder(s) and would be borne by the successful bidder. Bank does not take any responsibility to provide information The aforesaid properties shall not be sold below the reserve price mentioned above respectively.

The Bidder, who is desirous of undertaking a visit to the Site, shall do so by intimating the Process Advisor prior to the Bid Due Date, and shall inform ICMS via email to projecttel@idbicapital.com about the details of the team and itinerary at least 2 (two) Business Days prior to scheduled visit to the

No sale of the property shall take place before the expiry of fifteen days (15 days) from the date of publication of this notice. The Bidder(s) needs to submit separate Bids along with separate EMDs for each property that is being bided. The Earnest Money Deposit (EMD) will not carry interest. AO may retain the EMD of the top three bidders up to two months from the date of the E-

EMD of other bidders will be returned within 10 working days from the date of auction without interest in their name only. The Bidders are requested to conduct the legal due diligence with respect to the assets for any encumbrances and litigation prior to sub-mission of the

The sale shall be confirmed in favour of the successful bidder who has offered the highest sale price in his bid. The successful bidder will be required to deposit 25% of the sale price (less the amount of EMD deposited) at the time of confirmation of sale. The

case of failure to deposit the balance amount within the prescribed period, the deposited amount shall be forfeited, including earnest money. AO on behalf of consortium of lenders reserves the right to accept or reject any or all bids without assigning any reason(s). In case all the bids are

rejected, the AO reserves the right to sell the assets by any of the modes as prescribed in the SARFAESI Act.

procuring any permissions etc. or for the dues of any authority established by law.

The Secured Assets are being sold free from charges and encumbrances of the Secured Creditors. Bidders need to submit EMD along with required documents as mentioned in the process document.

The successful bidder shall be required to bear all the necessary expenses like stamp duty, registration, expenses, tax liabilities, other dues if any etc for

 The Process Document can be obtained from Smt. Anjali Nadkarni, Authorised Officer, IDBI Bank Ltd., NPA Management Group, 7th Floor, IDBI Tower, WTC Complex, Cuffe Parade, Mumbai-400005, (T)+91-22 6655 2112, (email) ar.nadkarni@idbi.co.in free of charge and can also be downloaded from

17 Interested parties may contact undersigned on: (T)+91-22 6655 2112, (M) 9820545175 (email) ar.nadkarni@idbi.co.in or (T)+91-22-6626 3532, (M)

Place: Mumbai

relating to mortgaged assets available with AO on request.

IDBI Bank

or

toll

Date: 06/07/2022

projecttel@idbicapital.com).

Site, the visit to the Site shall be permitted from 11/07/2022 to 15/07/2022 only on request basis.

Auction. The Bids so retained will be valid for two months from the date of auction or till further extension of time as may be approved by the AO. The

balance amount of the sale price is to be paid within 15 days of the confirmation of the sale or such extended period as may be agreed to by the AO. In

11. The Secured Assets mentioned in the Bid Document are based on the charges/mortgages created by the Borrower in favour of Secured Creditors, the details whereof are given in the bid document. Interested parties are requested to verify the details of the Secured Assets and inspect the records

12. IDBI Bank & other consortium lenders do not take responsibility for any errors/omissions/discrepancy/ shortfall etc. in the secured Assets or for

transfer of secured asset.

9940684265 (email) nipun.paliwal@idbi.co.in or his representative (T)+91-22-6655 3153, (M) 9893157920 (email) bhagabat.patra@idbi.co.in and IDBI Capital Markets & Securities Ltd (Process Ad- visor appointed by IDBI Bank) - Shri. Jitendra Agarwal (022-22171700) (email:

Authorised Officer

under Investor Section. shall, with a view to complying with the requirements set out in the Rules, transfer

Shares transferred to IEPF, if any, can be claimed back by them from IEPF Authority

Gujarat State Petronet Limited KFin Technologies Limited Mr. Suresh D Babu Unit: Gujarat State Petronet Limited Selenium Tower B, Plot Nos. 31 & 32 Financial District Nanakramguda.

> Website: www.kfintech.com For Gujarat State Petronet Limited

व्हीएस लक्ष्मणची भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून निवड

लक्ष्मण इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या आता राष्ट्रीय येत्या ७ जुलैपासून टी भूमिका प्रशिक्षकाची खेळायची दिसणार बजावताना ਟੀ-੨0 मालिकेसाठी एजबॅरन्टन येथे वेगवेगळ्या संघांची भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड व्हीव्हीएस बीसीसीआयने

प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांना ही जबाबदारी स्वीकारण्यास सांगितले आहे.

यापूर्वी व्हीव्हीएस लक्ष्मण आयर्लंड दौ-यावरही मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसले होते. दरम्यान, व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या प्रशिक्षकपदाखाली भारतीय संघाची कामगिरी चांगली झाली आहे. लक्ष्मण यांच्या प्रशिक्षकपदाखाली भारताने आयर्लंडविरुद्ध टी-२० मालिकेत २-० असा विजय नोंदवला. संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्माचा

कोविड-१९ अहवाल निगेटिव्ह आला आहे,

क्रिकेट अकादमीचे ही भारतासाठी दिलासादायक बाब आहे रोहित शर्मानेही टी-२० मालिकेसाठी तयारी सुरू केली आहे.

पहिल्या टी-२० साठी भारतीय संघः

रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, ऋतूराज गायकवाड, दीपक हुडा, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्लोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान

रुट-बेयरस्टोची शतकी खेळीमुळे भारताचा पराभव

नवी दिल्ली : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात एजबस्टन क्रिकेट ग्राउंड, बर्मिंघम येथे पाचव्या कसोटीच्या पाचव्या दिवशी भारताला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात रूट आणि बेयरस्टोने चौथ्या दिवशी उत्तम खेळ करत आपला जम बसवला आणि पाचव्या दिवशी इंग्लंडला विजय मिळवून देत कसोटी मालिकेत बरोबरी साधली. या सामन्यात रूटने पहिले आणि बेयरस्टोने दूसरे शतक झळकावले आहे.

रुट पहिल्या डावात ३१ धावांची खेळी करत बाद झाला होता. या सामन्यात त्याने दुसऱ्या डावात झंझावाती सामना विजयी शतक केले आहे. त्याने ६७व्या षटकामध्ये मोहम्मद सिराजच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारत कसोटी क्रिकेटच्या कारकिर्दीतील २८वे शतक ठोकले. त्याने १३६ चेंडूतच हे शतक पूर्ण केले. त्याचे हे भारताविरुद्ध कसोटीमधील ९वे शतक ठरले. भारताविरुद्ध सर्वाधिक शतकी खेळीचा विक्रम त्याच्याच नावावर आहे. त्याचे हे या मालिकेतील चौथे शतक

नवी दिल्ली : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात

एजबस्टन येथे कसोटी मालिकेतील पाचवा आणि

शर्माला कोरोना झाल्यामुळे भारतीय संघाचे कर्णधारपद

जसप्रीत बुमराहकडे सोपविले गेले आणि त्याने या

जबाबदारीचा मान राखत कर्णधारपदाला साजेशा

खेळ केला. त्याने भारताच्या पहिल्या डावात उत्तम

फलंदाजी करत नंतर गोलंदाजीतही तीन विकेट्स

घेतल्या. त्यानंतर त्याने इंग्लंडच्या सुरू असलेल्या

दुसऱ्या डावात दोन विकेट्स घेत मोठा विक्रम आपल्या

निर्णायक सामना सुरू आहे. या सामन्यात

बेयरर-टोने इंग्लंडच्या पहिल्या डावात शतकी खेळी करत संघाला फॉलोऑनपासून वाचवले होते. त्याने दुसऱ्या डावातही शतकी खेळी करत संघाचा विजय निश्चित केला होता. त्याने जंडेजा गोलंदाजी करत असलेल्या ७५व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर एकेरी धाव घेत शतक पूर्ण केले आहे. बेयरस्टोने या सामन्याच्या पहिल्या डावात १४० चेंडूत १०६ धावांची खेळी केली होती. यामध्ये त्याने १४ चौकार आणि २ षटकार मारले होते.

पाचव्या कसोटीतील दुस-या डावात भारताच्या ३७८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या सलामीवीरांनी संघाला वेगवान सुरुवात करून दिली. ऍलेक्स लीस आणि झॅक क्राउले यांची पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी झाली. हे दोघे बाद झाल्यावर ओली पोपदेखील शून्यावर बाद झाला. त्यानंतर रूट आणि बेयरस्टो या जोडीने मैदानावर तळ ठोकला. दोघांनीही बचावात्मक फलंदाजी करत

चौथ्या दिवसाखेर चौथ्या स्टली विकेटसाठी अभेद्य दीडशतकी भागीदारी

रचली होती. त्यानंतर पाचव्या

दिवशी (५ जुलै) चांगली सुरुवात करत रूट-बेयरस्टो जोडीने २६० धावांची भागीदारी पूर्ण केली. त्यांनी भारतीय गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत अप्रतिम शॉट्स खेळले. दोघांनीही ७० पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटने धावा केल्या.

या मालिकेतील पहिले चार सामने भारत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळला होता. त्यावेळी भारत २-१ ने पुढे होता. त्यावेळी रूट हा इंग्लंडचा कर्णधार होता. परंतु शेवटच्या सामन्यासाठी भारतीय संघाने जयप्रीत बुमराहकडे कर्णधारपद दिले, तर इंग्लंड संघाने बेन स्टोक्सकडे कर्णधारपद दिले होते. स्टोक्सच्या नेतृत्वात खेळणाऱ्या इंग्लंड संघाने हा सामना जिंकून कसोटी मालिका बरोबरीत सोडवली.

कर्णधार बुमराहने दुसऱ्या डावात दोन विकेट घेताच रचला इतिहास

बुमराहने इंग्लंडच्या दुसऱ्या डावात सलामीवीर झॅक क्रॉलीला बाद करत भारताबाहेरील (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया) देशांत खेळताना १०० कसोटी विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. त्याने भारताबाहेरील देशांत १०० कसोटी विकेट्स घेण्याचा कमी वयाच्या गोलंदाजाचा विक्रम आपल्या नावे केला आहे. आधी हा विक्रम पाकिस्तानचा महान गोलंदाज वसीम अक्रम यांच्या नावावर होता. बुमराहने वयाच्या २८ वर्ष २११व्या दिवशी हा विक्रम रचला आहे. अक्रम यांनी २८ वर्ष २३०व्या दिवशी सेना देशांमध्ये १०० कसोटी विकेट्स घेण्याचा विक्रम केला होता. हा विक्रम रचणारे ते पहिलेच आशियाचे गोलंढाज ठरले होते.

बुमराहने भारताबाहेरील देशांत ४७ डावांमध्ये ही कामगिरी केली आहे. याबरोबरच तो कमी डावांमध्ये १०० विकेट्स आकडा पार करणारा सहावा आशियाचा गोलंदाज ठरला आहे. शीलंकेचा दिग्गज मुथया मुरलीधरन याने २८ डावांमध्ये आणि भारताकडून जहीर खान याने ४४ डांवामध्ये ही कामगिरी केली आहे. बुमराहुने आतापर्यंत इंग्लंडमध्ये सर्वाधिक ९ कसोटी सामने खेळताना १७ डावांमध्ये ३७ विकेट्स घेतल्या आहेत. २०१८मध्ये कसोटीत पदार्पण केल्यानंतर त्याने ३० सामन्यात १२८ विकेट्स घेतल्या आहेत.

PUBLIC NOTICE Advocate that. MR. HARISH CHAINANI co-owner/member along with MS. RASHM CHAINANI, of the Blue Mountains Towe Co-operative Housing Society Ltd., havin address at 15th Floor, Shastri Nagar, Andhe (West), Mumbai-400053., and Flat No. 150 n the building of the Society, died on or abou 18/01/2022, without making any nomination and MS. RASHMI CHAINANI, has applied fo ransfer of Shares to her name of the above said Flat in the Society.

The other legal heirs of the deceased member MR. HARISH CHAINANI i.e., MISS. HARSHA HARISH CHAINANI (Daughter) and MR heir respective rights in favour of MS eirs or other claimants/objector or objector If no claims/objections are received within the period prescribed above, the Society shall be the Society in such manner as is provided

सर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की, श्री. शिवराम विनायक पाटील, श्रीमती शोभा अभिमन्यु म्हात्रे, श्रीमती छाया श्रीकांत म्हात्रे, श्री गटील, श्री. मनोहर पांडुरंग पाटील, कुमारी द्रौपदी गांडुरंग पाटील, श्रीमती शांताबाई बाबुराव घरत व श्रीमती विठाबाई मारुती पाटील, जे मे, ओमका कन्स्टक्शन नावे व्यवसाय करीत आहेत. बिल्डर्स प्रवर्तक, एक भाग आणि श्री. अमृतत्ती बी.एन. खरेदीदार, अन्य भाग यांच्या दरम्यान फ्लॅट क्र.१०, २रा मजला, इमारत क्र.३, क्षेत्रफळ ५७ चौ.फु. (बिल्टअप क्षेत्र), शिवालया नगर म्हणून ज्ञात इमारत, शिवालया को-ऑपरेटिव्ह हौसिंग तोसायटी लिमिटेड, ओमकार नगर, कल्याण पर्व गाव नातेवली. तालका व जिल्हा ठाणे. सव्हे क्र.१७. हिस्सा क्र.१ येथील श्री. निनान के. ओ व श्रीमती मेरी निनान यांच्या मालकीच्य जागेबाबत झालेला दिनांक ०६.११.१९९५

जर कोणा व्यक्तीकडे उपरोक्त मळ गहाळ झालेर दस्तावेजांचा ताबा असल्यांस किंवा त्यांन ।।बाबत काही माहिती असल्यास आणि जर कोण व्यक्तीस सदर फ्लॅटवर वारसाहक्क, शेअर, विक्री तारण, भाडेपट्टा, विभागणी, बक्षीस, परिरक्षा वहिवाट, मालकी हक्क, अधिभार, करारनामा जप्ती आदेश, स्थगिती, हुकूमनामा किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा किंवा अधिकार असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्यांना त्यांच्या खाली नमुद केलेल्या पत्त्यावर सदर सूचना प्रकाशन गरखेपासन **७ दिवसांत** रजिस्टर पोस्ट एडीने किंवा खालील स्वाक्षरीकर्त्याच्या योग्य लेखी पोहोच पावतीने हस्ते सादर करून कळवावे. आज दिनांकीत ६ जुलै, २०२२

अंड. किरण तिवारी फ्लॅट क्र.५०६, बी विंग, बालाजी प्राईड अपार्टमेंट, जय भारत शाळेजवळ, सागाव, डोंबिवली (पुर्व), जिल्हा ठाणे.

जाहीर सूचना

येतले जाणार नाहीत. त्यामळे कपया नोंद घ्यावी. कार्यालयाचा पत्ता: अष्टविनायक, चेंबर क्र.०४, ठिकाण: मुंबई

wner of Flat No. 004/C-21, Sector 4, Vijav Shantinagar C.H.S. Ltd., Shantinagar, Mira Road (East), Dist. Thane, hereby represent that documents pertaining to the said fla described in schedule hereunder are rretrievably lost and the loss whereof is dul eported/registered under Lost Report No 14484/2022 dated 05/07/2022 with the Naya Nagar Police Station. Any person naving claim in r/o the lost document, nereby called upon to lodge their claims duly

Our client IBRAHIM MOHAMMED ARBEE,

upported with the certified documen vithin seven days from the date hereo ailing with such claims and/or objections, any, will be considered as waived and abandoned. **SCHEDULE** 1) Agreement dated 13th February, 1985 gistered under document No. 532/85 dated 06/04/1985 executed between M/s

2) Agreement dated 06th June 1995 inregistered executed between Mrs Vidya K. Sanover & Mr.Kishor B. Sanove Vendor) & V.G. Trivedi (Purchaser) Agreement dated 17th September, egistered under document No.TNN7 05687 Dated 17/10/2003, between V.G Frivedi (Vendor) & Mrs. Anita Gurumuk

Shantistar Builders (Builders)& Mr. Vijay

Bela Singh (Purchaser)

Khanchandani (Purchaser) 4) Agreement dated 17th October, 2003 05688 dated 17/10/2003 between Anita Gurumukh Khanchandani (Vendor) & M

Nilesh K Ghediya Zaigam Rizvi, Advocates For M/s. Zaigam & Jamshed 05, Asmita Orient, Above CCD

Mira Road (East), 401107

PUBLIC NOTICE

Kanayalal Gupta, that presently outlient is the owner of Shop No. 07, o

the Ground Floor, Building No. E - 10

in the Society known as Poonar Vihar Bldg. E - 10 Co - Op. Hsg. Soc

Ltd. Situated at Shanti Vihar Mira

Road (E), Dist: Thane - 401107

hereinafter referred as the "Said

Shop"). Initially the said Shop was jointly Purchased by 1] Champadevi K a n a y a l a l G u p t a & 2] Birendraprasad Kanayalal Gupta from M/S.Unique Star Construction

by an Agreement for Sale dated 17/05/2000, whereas Late

Champadevi Kanavalal Gupta wa

holding 50% share on the above mentioned Shop expired or 29/09/2015, her Husband Kanavala Gupta also expired on 11/09/2002 leaving behind her (1) our clier Birendraprasad Kanayalal Gupta (Son), (2) Rajendraprasad

Kanahiyalal Gupta-(Son).(3

(4) Laxmidevi Ravindra Gupta

(Daughter) & (5) Meera Dines Gupta - (Daughter) as her surviving

Whereas, the heirs (1 Rajendraprasad Kanahiyalal Gupta

(Son), (2) Dharmendra Prasad Gupt

Gupta - (Daughter) & (4) Meera

Dinesh Gupta - (Daughter) released and relinquished their right, title and

interest in respect of the said Shop's

50% share in favour of our client vide registered Deed of Release dated

Our client, through this Publication

nereby called upon the public enlarge

right, title, interest in respect of the Said Shop and/or shares or any part or

portion thereof by way of inheritance

share, sale, purchase, mortgage, lease lien, license, gift, attachment, or

encumbrance howsoever or otherwis shall lodge their respective claims at out office having address as mentione

pelow within 15 (Fifteen) days from the

ate of publication of this notice, failing

which the claims, if any, of such perso

shall be treated as waived and/o

abandoned and not binding on our clien

that If any person having any claims of

01/07/2022 bearing

TNN - 10 - 10827 - 2022

जाहिर सूचना Notice is hereby given to the Public enlarge by our client, **Birendraprasad**

जयंता वंद, प्रौढ, मुंबईतील भारतीय रहिवासी, राहणार-खोली क्र.४, रहमथ अली चाळ, गोगटे वाडी, गणेश मंदिर, गोरेगाव पूर्व, मुंबई-४०००६३, (यापुढे माझे अशिल म्हणून संदर्भित) यांनी श्री. एन.व्ही. अजगावकर, प्रौढ, भारतीय रहिवासी. मुंबईतील फ्लॅट क्र. बी-९, प्लॉट क्र.०४, ओम रवि प्रभा कोहौसोलि, सुभाष नगर, मसुराशरम रोड, गंडुरंगवाडी, गोरेगाव (पू), मुंबई - ४०००६३ पक्षाच्या मालकीची आणि ताब्यात असलेल्या मालमनेच्या खरेदीसाठी वाटाघाटी करत आहेत कोणताही खटला, दावा, विवाद, याचिका. आहेत किंवा कोणताही डिक्री. परस्कार किंवा सदर सदर मालमत्तेवर त्यांच्या अधिकारार्च असलेले. त्यांचे सर्व आक्षेप आणि त्यांच्य समर्थनीय कागदोपत्री पराव्यांसह लेखी दावा सादर पंधरा दिवसांच्या कालावधीत अधोस्वाक्षरी किंवा आक्षेप अस्तित्वात नाही किंवा ते अस्तित्वात अशा स्थितीत माझे अशिल दोन्ही पक्षांनी कल्पना केल्याप्रमाणे विक्रीचा व्यवहार पर्ण करण्यासाठी पुढे जाईल आणि त्यानंतर कोणतेही दावे विचारात

OTICE is hereby given to the public a

Shankar Nee Miss. Kamakshi S. Iyer residing at T-1, 3rd Floor, Sukhashaya Apartment No. 18, Pampamahakavi Road

Opp. Basavanagudi Swimming Poo Banglore South- 560004, has misplaced ost the following documents of Flat No

201, 2nd Floor, Arch Apartment, Vidy

Mandir Road, Off. Ramkuvar Thaku Road, Dahisar East, Mumbai – 400 068: 1) the Sale Deed Dated 17/11/1988

xecuted between M/s. A. G

ourchaser) alongwith the annexure

thached and b) the sale Deed Dated **29/05/1992** executed between Mr. Atmaram P

Fahiramani (the seller) and Arunachala

Sivramkrishnan lyer (the purchaser alongwith the annexures attached and ar not traceable to me.

She has also executed a notarize

iffidavit Date 05/07/2022 and have also odged an online complaint Date 00/06/2022 bearing Compliant Id

28260/2022 with the Greater Mumb

If anyone finds the said documents, are requested to return the same to me or my

client within 14 days of the publication

this notice at the below mentioned address, if no such complaint or grievance

or return of the documents is received

will be assumed that no one had/ ha

found the documents of the said and the same shall be considered to be lost.

Sd/- Advocate Kinial S. Jar

Email: advkinjaljani@gmail.con

कपया लक्षात घ्या की. माझे अशिल श्रीमती पद्मा

अरविंद आर. पांडे (वकिल उच्च न्यायालय)

ए.के. मार्ग, वांद्रे एम.एम. कोर्ट समोर (भास्कर इमारत), वांद्रे पूर्व, मुंबई - ४०००५१. संपर्क क्रमांक ९६९९८०२६०५ दिनांक: ०६.०७.२०२२

Advocate High Court, Mumbai Shop No. 9, Asmita Orient CHS Ltd. Near Asmita Club, Mira Road (E), Dist. Thane: 401107.

(Rajendra Singh Rajpurohit),

सिम्प्लेक्स रियाल्टी लिमिटेड

SIMPLEX

नोंदणीकृत कार्यालयः ३०, केशवराव खाडचे मार्ग, संत गाडगे महाराज चौक जेकब सर्कल, मुंबई-४०००११ **दुर**ः:९१ २२ २३०८२९५१, **सीआयएन**: एल१७११०एमएच१९१२पीएलसी०००३५१ वेबसाईट:www.simplex-group.com, ई-मेल:company-secretary@simplex-group.com व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम)

सिम्प्लेक्स रियाल्टी लिमिटेडच्या १०९व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची जाहीर सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची १०९वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार,

ऑगस्ट, २०२२ रोजी स.११.३०वा. सदर सूवनेत नमुदप्रमाणे सर्वसाधारण व विशेष विषयावर विमर्ष करण्याकरिता सहकार मंत्रालय (एमसीए), भारत शासन व भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) यांच्याद्वारे वितरीत परिपत्रके आणि अन्य इतर लागू कायदे आणि सर्वसाधारण परिपेत्रक क्र.१४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० ०२/२०२१, १९/२०२१ व ०२/२०२२ नुसार व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमा वरील परिपञ्जाच्या पुर्ततेनुसार एजीएम सूचना तसेच वित्तीय वर्ष २०२१–२०२२ करिता वार्षिक अहवाला विद्युत प्रती ज्या भागधारकांचे ई–मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना पाठविण्य

आले आहेत. डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या भागदारकांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे ई–मेल मोबार्डल कमांक त्यांच्या दिपॉसिटरी सहभागीटार मार्फत आवश्यक दिपॉसिटरीकडे नोंट करावेत, वास्तविव स्वरुपात भागधारणा असणाऱ्या भागधारकांनी त्यांचे ई-मेल व मोबाईल क्रमांक कंपनीचे निबंधक भागहरतांतरण प्रतिनिधी, फ्रिंडम रजिस्ट्री लिमिटेड, प्लॉट क १००, १९वी स्ट्रीट, एमआयडीसी क्षेत्र, सातपूर् नाशिक – ४२२००७, द्र:.०२५३ – २३५४३०२, फॅ क्स:०२५३ – २३५११२६, ई – मे ल support@freedomregistry.in, वेबसाईटः www.freedomregistry.in वर सादर करावेत. एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>www.simplex-group.com</u> वेबसाईटवर, स्टॉव

एक्सचेंजच्यो (बीएसई) www.bseindia.com वेबसाईटवर आणि एनएसडीएलच्या http:/ www.evoting.nsdl.com वेबसाईटवर सुध्दा उपलब्ध आहे

भागधारकांना विद्युत मतदान प्रणालीने एजीएमच्या सूचनेत नमुद विषयावर रिमोट स्वरुपात त्यांचे मत देण्याची संधी दिलेली आहे. डिमॅट स्वरुपात, वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या भागधारकांकरिता आणि ज्यांचे ई–मेल नोंद नाहीत अशा भागधारकांकरिता रिमोट स्वरुपाने मत देण्याची प्रक्रिया भागधारकांना दिलेल्या सूचनेत नमुद्र आहे. संपूर्ण तपशील कंपनीच्या वेबसाइंटवरही उपलब्ध आहे. भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी अशा तपशिलाकरिता www.simplex-group.com ला भेट द्यावी.

ज्या सदस्यांनी विद्युत स्वरुपाने समाशोधन सेवेमार्फत त्यांचे बँक खात्यात थेट लाभांश स्विकारण्याठी बँक खाते तपशील अद्यायावत केले नाहीत त्यांनी खालील प्रक्रियेचे पालन करावे.

तविक भागधारणा | मंगळवार, २६ जुलै, २०२२ पर्यंत कंपनीचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी फ्रिडम रजिस्टीकडे मळ स्वरुपात खालील दस्तावेज पाठवावेत अ. आवश्यक दस्तावेजांसह नमुना आयएसआर-१. सदर नमुना कंपनीच्या

www.simplex-group.com वेबसाईटवर गुंतवणूकदार संपर्क विभागात उप सदस्य किंवा प्रथम धारकाचे संयुक्त शेअर्स धारण असल्यास त्यांचे मुळ रद्द केलेला धनादेश. धनादेशावर धारकाचे नाव नसल्यास खालील दस्तावेज सादर करावेत.

खाते धारकाचे नाव व पत्ता. समान बँक खाते क्रमांक व प्रकार धनादेशाच्या पष्ठाक

नमुदप्रमाणे बँक पासबुक/बँक स्टेटमेंटचे प्रथम पृष्ठ छाया प्रत तसेच बँक शाखेचे संपुर्ण

क. स्वसाक्षांकीत पॅनकार्डची छाया प्रत.

ड. अन्य दस्तावेज जसे पॅन व आधार, वाहन परवाना, मतदान ओळखपत्र, पारपत्र असे कंपनीकडे नोंद प्रथम धारकाचे पत्ताबाबत (पॅनकार्ड व आधारकार्डची स्वसाक्षांकीत

स्कॅन प्रत) ची छायाप्रत पाठवावी

तुमच्या डीपीकडे संपर्क करावा आणि तुमच्या डीपीद्वारे दिलेल्या सल्ल्यानुसार तुमच्या डिमॅल खात्यात तुमचे ई–मेल व बँक खाते तपशील नोंद करावे. बँक खाते तपशील अद्यायावत केले नसल्याने विद्यत स्वरुपात कोणत्याही सदस्यास बँकेकडून लाभांश देता न आल्यार

ज्पनीकडून विहित वेळेत अशा सदस्यास डिव्हीडंड वॉरंट/ड्राफ्ट/धनादेश वितरीत करेल ादस्यांनी नोंद घ्यावी की, आयकर कायदा १९६१, कंपनीद्वारे दिलेले किंवा वितरीत केलेले लाभांश हे भागधार हस्ते करयोग्य असेल. यांकरिता कंपनीने अंतिम लामांश देण्याच्या वेळी स्त्रोताकडील कर कपात (टीडीएस) करणे आवश्यक आहे. योग्य टीडीएस आम्हाला निश्चित करता यावे यांकरिता, लागू असल्यास, सदस्यांना विनंती आहे की, ऱ्यांनी आयकर कायदा १९६१ च्या तरतुदीनुसार आवश्यक दस्तावेज सादर करावेत. सविस्तर कर दर, लागू कर दर उपलद्धीकरिता आवश्यक दस्तावेज एजीएम सूचनेत तरतूद केले जातील. मंगळवार, २६ जुलै, २०२२ रोजी किंवा यापुर्वी उपरोक्त दस्तावेजांच्या स्वसाक्षांकीत प्रतिसह प्रथम नाव धारकाद्वारे स्वाक्षरी विनंतीपत्र कंपनी/निबंधकांकरे सादर करावे. सविस्तर प्रक्रिया कंपनीच्या www.simplex-group.com वेबसाईटवर गुंतवणूकदार संपर्क विभागात

90९व्या एजीएमची सूचना भागधारकांना त्यांच्या ई–मेलवर लवकरच लागू कायद्यानुसार पाठविली जाईल

सिम्प्लेक्स रियाल्टी लिमिटेडकरी किंजल पी. शाह

चॅम्पियन्स लीग खेळण्यासाठी ख्रिस्तियानो रोनाल्डो सोडणार मॅंचेस्टर युनायटेड

स्टार फूटबॉलपटू ख्रिस्तियानी रोनाल्डो मँचेस्टर युनायटेड क्लब सोडण्याच्या विचारात आहे. ३७ वर्षीय फुटबॉलपटूने इंग्लिश व्यक्त केली आहे.

नावे केला.

मॅंचेर-टर युनायटेड यावेळी लीगसाठी ठरलेले नाही. त्याचबरोबर गेल्या मोसमातही मँचेस्टर युनायटेडला एकच ट्रॉफी जिंकता आली आहे. रेड डेव्हिल्स संघाने गेल्या मोसमात प्रीमियर लीगमध्ये सहावे स्थान पटकावले होते. रोनाल्डोने युरोपियन फुटबॉलच्या अव्वल टेबलमधून तो एक रऱ्थान गमावला. रोनाल्डो त्याच्या करिअरच्या शेवटच्या टप्प्यावर आहे, त्यामुळे त्याला चॅम्पियन्स लीगमध्ये खेळणे चुकवायचे नाही.

रोनाल्डोचा मॅंचेरन्टर युनायटेडसोबतचा करार ३० जून २०२३ रोजी संपत आहे. तसेच, ३० जून २०२४ पर्यंत एक वर्षासाठी करार वाढवण्याचा पर्याय क्लबकडे आहे. रेड डेव्हिल्सने क्रिस्टियानीला

आहे. या क्लबसोबतचा त्याचा करार पूढील वर्षी संपेल, तोपर्यंत तो ३८ वर्षे चार महिन्यांचा असेल.

प्रीमियर क्लबकडेही अशी इच्छा लीगचा विजेता ठरला आहे. त्याच वेळी, लीगमध्ये सर्वाधिक १४१ गोल करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. त्याच्या मागे १२५ गोलसह लिओनेल मेरसी आहे. रोनाल्डोला आशा आहे की, तो

CORRIGENDUM

Please refer to the Public Notice advertisement in this newspaper or SNEHA MOOLRAJ CHOUDHARY in connection with the missing Agreement for Sale dated 31.08.1994 in respect of Flat No.107, First Floor, in the building No.10, of the SHREE MAHALAXMI C.H.S. Ltd., in the coplex known as DEWAN & SONS HOUSING ENCLAVE situated at Village Manickpur, Vasai (East), Tal. Vasai, Dist. Palghar. In the above advertisement the location of the society wrongly mentioned as "Vasai (West)" instead of "Vasai (East)". All

Sd/-Adv. Nagesh J. Dube 'Dube House', Opp: Bishop House Stella Barampur, Vasai (W). Tal. Vasai, Dist. Palghar - 401202

concerned are requested to make a

note of the same.

नवी दिल्ली : पोर्तुगालचा दोन वर्षांसाठी करारबद्ध केले आणखी ३–४ वर्षे फुटबॉल खेळू शकेल. अशा स्थितीत मॅंचेस्टर यूनायटेड सोडल्यानंतर तो बायर्न म्युनिक किंवा चेल्सीमध्ये सामील रोनाल्डो पाच वेळा चॅम्पियन्स होईल, असे बोलले जात आहे. याशिवाय सेरी ए मध्येही जाण्याची शक्यता आहे.

चंद्रेश स्वप्ना को.हौ.सोसायटी मर्यादित, बरामपूर, अय्यप्पा मंदिर रोड, वसई (प.) ४०१ २०२

नोटीस चंद्रेश स्वप्ना को.हो.सोसायटी मर्यादित, बरामपुर

अय्यप्पा मंदिर रोड, वसई (प.) ४०१ २०२ या संस्थे ाभासद असलेल्या व संस्थेच्या वसाहतीतील **रूम न सी/२०१,** धारण करणारे **कै. सुरेंद्र सदाशिव दळवी** यांचे दिनांक **१५ जानेवारी २०२१** रोजी निधन झार आहे. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या नोटीशीद्वारे ांस्थेच्या भांडवलात / मालमत्तेत असलेले मयत सभासदा नाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत ाभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार **/** हरकतद ांच्याकडून हक्क/मागण्या/हरकती मागवण्यात ये गहेत. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून **१**५ **दिवसांत** त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा हरकतीच्या पृष्ठयः विश्यक त्या कागदपत्राच्या प्रती व अन्य पुरावे साव करावे. जर वर नमुद केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्तीकडू क्क मागण्या किंवा हरकती सादर झाल्या नाहीत, व ायत सभासदाचे संस्थेच्या भांडवलातील मालमत्तेती नाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविध ासार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहील , नर अशा कोणत्याही हक्क/मागण्या/हरकती आल्या त ाबाबत संस्थेच्या उपविधी नुसार कार्यवाही करण्या थेईल. नोंदी व उपविधीतील एक प्रत मागणीदारास पाहण्यासार्ट ांस्थेच्या कार्यालयात सचिव यांच्याकडे **संध्याकाळी ७.०० वाजल्यापसून ते रात्री ९.०० वाजेपर्यंत** नोटीर देल्याच्या तारखेपासून नोटीशीची मुदत संपण्याच्य गरखेपर्यंत उपलब्ध राहील.

करिता चंद्रेश स्वप्ना को.हौ.सोसायटी मर्यादित दिनांक : ०६/०७/२०२२ विकाण : वसई (प.)

YASH HARISH CHAINANI (Son) have release RASHMI CHAINANI (Mother). We hereb invites claims or objection from the heir of to the transfer of the said Shares and interes of the deceased member in the capital proper of the Society within a period of 14 (Fourtee days from the publication of this notice, wit copies of such documents and other proof in support of his/her/their claims/objections fo transfer of Shares and interest of the decease free to deal with the Shares and interest of the deceased member in the capital/property of

under the bye-law of the Society Dated: 6th July, 2022 Simran Jumani Place: Mumbai (Advocate High Court) Cell: 9372112032

(RPPL राजश्री पॉलिपॅक लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: लोढा सुप्रिमस, युनिट क्र.५०३-५०४, ५वा मजला, रोड क्र.२२, किशन नगर, नवीन पासपोर्ट कार्यालयजवळ, वागळे इस्टेट, ठाणे पश्चिम-४००६०४, भारत. **दूरध्वनी:**+९१-२२-२५८१८२००; **फॅक्स:**+९१-२२-२५८१८२५०, वेबसाइट: www.rajshreepolypack.com, ई-मेल: cosec@rajshreepolypack.com

पोस्टल मतपत्रिका आणि दरस्थ ई-मतदान माहितीची सूचना

नदस्यांना याद्वारे सूचित केले जाते की कंपनी कायदा, २०१३ (कंपनी कायदा) च्या कलम १०८ आणि ११० च्या अनुषंगाने, कंपनी (व्यवस्थाप आणि प्रशासन) नियम, २०१४ नुसार सुधारित (नियम) आणि इंस्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाद्वारे वितरीत सचिव प्रमाण-(एसएस-२) आणि सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, १७/२०२० दिनांक १ एप्रिल, २०२० व २०/२०२१ दिनांक ८ डिसेंबर, २०२१ आणि ३/२०२२ दिनांक ५ मे, २०२२ (एमसीए परिपत्रके) आणि सिक्युरिटीज अँ एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेन्ट) रेग्यलेशन्स, २०१५, (सेबी लिस्टींग रेग्यलेशन्स) आणि सेबी परिपत्रक क्र.:सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ (सेबी परिपत्रक) आणि त्याअंतर्गत जारी केलेल्या कंपर्न कायदा, नियम, परिपत्रके आणि अधिसूचना (कोणत्याही वैधानिक सुधारणांसह किंवा त्याच्या वेळोवेळी अंमलात असलेले आणि वेळोवेळी दुरुस्त केलेल्या त्याची पुन्हा अधिनियमित करणे) या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार ठराव कंपनीच्या सदस्यांची पोस्टल बॅलेटद्वारे केवळ . लेक्ट्रॉनिक मतदानाद्वारे (रिमोट ई–व्होटिंग) मंजूरी मिळविण्यासाठी प्रस्तावित आहेत.

वर नमूद केलेल्या एमसीए आणि सेबी परिपत्रकांचे पालन करून, कंपनीने **मंगळवार, ५ जुलै, २०२२** रोजी स्पष्टीकरणात्मक विधानासह पोस्टर बॅलट नोटिसच्या इलेक्ट्रॉनिक प्रती पाठवल्या आहेत ज्यांची नावे सदस्यांच्या नोंदणीमध्ये दिसतात त्या सर्व सदस्यांना ईमेलद्वारे / कट–ऑप तारखेनुसार लाभार्थी मालकांची यादी- **शुक्रवार, २४ जून, २०२२** आणि ज्यांनी त्यांचा ईमेल पत्ता कंपनीकडे (भौतिक स्वरूपात ठेवलेल्य ामभागांच्या संदर्भात) आणि/किंवा त्यांच्या डिपॉझिटरी सहभागींकडे (संबंधित डिमटेरियल फॉर्ममध्ये ठेवलेले शेअर्स) नोंदणीकृत आहे आणि कंपनीला त्यांच्या संबंधित डिपॉझिटरीजद्वारे उपलब्ध करून दिले. एमसीए परिपत्रकांनुसार, सदस्यांच्या संमती किंवा असहमतीचे संप्रेषण केवळ रिमोट ई-मतदान प्रणालीद्वारे केले जाईल. कंपनी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड (एनएसडीएल) मार्फत रिमोट ई-व्होटिंग सिस्टीमचा वापर करून आपल्या सदस्यांना दूरस्थपणे मतदान करण्याची सुविधा देत आहे. रिमोट ई–मतदान **बुधवार, ६ जुलै २०२२ रोजी** सकाळी ०९.०० वाजता (भाप्रवे) सुरू होईल आणि गुरुवार, ४ ऑगस्ट, २०२२ रोजी सायं.०५.०० वाजता (भाप्रवे) समाप्त होईल. सदस्यान विनती आहे की त्यांनी रिमोट ई-मतदान प्रक्रियेद्वारे त्यांचे मत **गुरूवार, ४ ऑगस्ट, २०२२** रोजी साय ०५.००वा. भाप्रवे पर्यंत द्वावे. उपरोत्त तारीख व वेळेनंतर रिमोट ई–मतदानाला परवानगी दिली जाणार नाही. सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांची संमती किंवा असहमत रिमोट

डिमटेरिअलाइज्ड मोड, फिजिकल मोडमध्ये शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांद्वारे रिमोट ई-व्होटिंगची पद्धत आणि ज्या सदस्यांनी त्यांचा ईमेल त्ता नोंदविला नाही अशा सदस्यांनी पोस्टल बॅलेट नोटिसमध्ये प्रदान केले आहे.

न्या सदस्यांनी फिजिकल मोडमध्ये शेअर्स धारण केले आहेत आणि ज्यांनी त्यांचे ईमेल पत्ते कंपनीकडे अपडेट केलेले नाहीत त्यांना विनंत आहे की, सदस्याचा पत्ता, पॅन कार्डची स्वयं–साक्षांकित प्रत आणि सदस्याच्या पत्त्याच्या समर्थनार्थ कोणत्याही दस्तऐवजाची (उदा. ड्रायव्हिंग गायसन्स, निवडणूक ओळखपत्र, पासपोर्ट) स्वयं-साक्षांकित प्रत, त्यांनी कंपनीला cosec@rajshreepolypack.com वर लिहून त्यांचे ईमेल पत्ते अपडेट करावेत आणि नावाचा उछ्लेख असलेल्या स्वाक्षरी केलेल्या विनंती पत्राची प्रत द्यावी. डीमटेरिअलाइज्ड मोडमध्ये शेअर धारण करणाऱ्या सदस्यांना त्यांचे ईमेल पत्ते संबंधित डिपॉझिटरी सहभागींकडे नोंटणी/अपडेट करण्याची विनंती केली जाते. ई-मेल पत्त्याची गेंदणी करताना काही शंका/अडचणी आल्यास, सदस्यांनी cosec@rajshreepolypack.com वर लिहू शकतात

कंपनीच्या संचालक मंडळाने पी सिंघानिया अँड असोसिएट्स, (एफसीए:१५९२४९), सनदी लेखापाल सराव यांची रिमोट ई-व्होटिंगद्वारे पोस्टल बॅलेट प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी तपासनीस म्हणून नियुक्ती केली आहे.

पोस्टल बॅलट नोटिसची प्रत कंपनीच्या वेबसाइट www.rajshreepolypack.com वर, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लि.च वेबसाइट www.nseindia.com वर आणि एनएसडीएलच्या https://www.evoting.nsdl.com वर उपलब्ध आहे न्या सदस्यांना पोस्टल बॅलेट नोटीस प्राप्त होत नाही ते वर नमूद केलेल्या वेबसाइटवरून ती डाउनलोड करू शकतात. रिमोट ई-व्होटिंग

निकाल तपासनीसांच्या अहवालासह **सोमवार. ८ ऑगस्ट २०२२** रोजी किंवा त्यापुर्वी कंपनीच्या नोंदणीकत कार्यालयात जाहीर केले जातील आणि कंपनीच्या www.rajshreepolypack.com या नॅशनल स्टॉकच्या वेबसाइटवर उपलब्ध असतील. www.nseindia.com व आणि एनएसडीएलच्या https://www.evoting.nsdl.com वर एक्सचेंज ऑफ इंडिया लि.

कोणत्याही प्रश्न/तक्रारीच्या बाबतीत, सदस्य फ्रिकन्टली आस्क्ड केश्चन्स (एफएक्यु) चा संदर्भ घ्यावा किंवा ई-व्होटिंग यूजर मॅन्युअल पाह गकतात जे एनएसडीएलच्या रिमोट ई-व्होटिंग वेबसाइटच्या डाउनलोड विभागात https://www.evoting.nsdl.com किंवा कंपनीचे कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी **श्रीमती मिताली राजेंद्र शाह** यांच्याशी संपर्क साधा, लोढा सुप्रिमस[ँ], युनिट क्र.५०३–५०४, ५व नजला, रोड क्र.२२, किशन नगर, नवीन पासपोर्ट कार्यालयजवळ, वागळे इस्टेट, ठाणे पश्चिम-४००६०४, भारत येथे संपर्क साधावा तसे संपर्क क्रमांक:+९१-२२-२५८१८२०० किंवा cosec@rajshreepolypack.com वर ई-मेल करावा. सही/

मिताली राजेंद्र शाह कंपनी सचिव व अनुपालन अधिकार्र एसीएस:४८१९५

मुंबई, ५ जुलै, २०२२

मुख्य कार्यालय – एम. एस. मीडिया ॲण्ड पब्लिकेशन प्रा. लि. करिता मुद्रक, प्रकाशक, व्ही.पी. चांदवडकर यांनी सोमानी प्रिंटींग प्रेस, गाला नं. ३ आणि ४, अमिन इंडस्ट्रीअल इस्टेट, सोनावाला क्रॉस रोड, नं. २, जवाहर नगर फाटक ब्रीज, गोरेगाव (पूर्व), मुंबई- ४०० ०६३ येथे छापून एम. एस. मीडिया ऑण्ड पब्लिकेशन प्रा. लि. केसर प्लाझा, ५०२ ए/विंग, प्लॉट नं.२३९. आर. डी. पी–६ म्हाडा लेआऊट, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई ४०००६७ येथून प्रसिद्ध केले. दूरध्वनी ः ०२२-२०८९१२७६, ०२२-२८६९७६४५/४७, ०९८३३८९१८८८, ९८३३८५२१११ फॅक्स :२८६८२७४४ अंकात प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेख यामधील व्यक्त झालेल्या मतांशी संपादक, संचालक सहमत असतीलच असे नाही. संपादक - डी. एन. शिंदे, कायदेविषयक सञ्जागर - अंड. भानुदास जगताप आणि एमकेएस लिगल असोसिएट्स, RNI No. MAHAMAR/2001/05426. ई-मेल : mumbai.lakshadeepp@gmail.com, lakshadeepp@rediffmail.com./msmedia@rediffmail.com, mumbailakshadeepnews@gmail.com.

ठिकाण: ठाणे